

Tests you can trust

August 26, 2025

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051
(SYMBOL: THYROCARE)

BSE Limited Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Mumbai- 400 001 (SCRIP CODE 539871)

Sub: Submission of copies of Newspaper Advertisements for Postal Ballot Notice.

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, please find enclosed herewith copy of the Notice published in Newspapers i.e. in "The Free Press Journal" (English) and "Navshakti" (Marathi), *inter alia*, intimating completion of sending of Postal Ballot Notices, E-voting period etc.

The above information shall also be available on the website of the Company at https://investor.thyrocare.com/postal-ballot/.

This is for your information and records.

For Thyrocare Technologies Limited

Brijesh Kumar

Company Secretary and Compliance Officer

Encl.: As above

The Raigad District Central Co-op. Bank Ltd., Alibag, Branch-Mangaon. At Post, Tal. Mangaon. Dist. Raigad Mobile No. :- 9518967014, E Mail: rdccbank@gmail.com

Tender Cum Auction Notice/Public Notice For Sale of **Properties**

Name of the Borrower: Shri. Ganesh Balu Shirke Borrower, Sau. Pavitra Ganesh Shirke Co-property holder, At. Shirsat, Post. Borwadi, Tal. Mangaon, Dist. Raigad

ı	•	
	Date and Time of Auction	Monday, Date: 29/09/2025 Time: 11.00 A.M.
	Place of Auction	The Raigad District Central Co-Op. Bank Ltd, Alibag, Branch-Mangaon. At. post, Tal. Mangaon, Dist. Raigad.
	Reserve Price	Rs. 1,66,45,403/- (RS. Sixteen Lack Sixty Four Thousand Five Hundred Forty Only)

Taxes Etc. Successful bidder to pay GST at 18% on Sucessful Bid Amount Viz. Sale Value and Other Due Taxes on Property.

Rs. 16,64,540/- (Rs. Sixteen Lack Sixty Earnest Money Four Thousand Fivehundred Forty Only) Deposit Deposit through Demand Draft in favour of **EMD** Remittance The Raigad District Central Co-Op. Bank Ltd., Alibag, Or Cash before starting Auction Sale. Bid Multiplier Rs. 10,000/- (Rs. Ten Thousand only)

Property Last Date for submission of bid application with EMD 29/09/2025. Before 10.45 A.M.

of Any Working Day 11.00 A.M. To 04.00

Auction Of Property: Gut No./Survey No. 109/2, Non Agriculture Area 0-21-0 R. Property No. 1010/1, Built up Area 3106 Sq.Ft. At. Post.

Nijampur, Tal. Mangoan, Dist. Raigad.

For Further details, the intending bidders may please contact the Mr. Surendra Gauru Shirke, Recovery and Sales Officer, The Raigad District Central Co-op. Bank Ltd, Alibag, Branch- Mangaon. At post, Tal. Mangaon, Dist. Raigad. Mobile No. :-9518967014. E-Mail rdccbank@gmail.com.

Recovery and Sales Officer The Raigad District Central Co-Op. Bank Ltd., Alibag, **Branch-Mangaon**

Place: Mangaon Date: 26/08/2025

Inspection



SYSTEMATIX CORPORATE SERVICES LIMITED

CIN: L91990MP1985PLC002969 Regd. Office: 206-207, Bansi Trade Centre, 581/5, M.G. Road, Indore - 452001 (M.P.)
Email: secretarial@systematixgroup.in | Website: www.systematixgroup.in

Corp. Off: The Capital, "A" Wing, 6th Floor, No.603-606, Plot No. C-70, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Tel: (022) 66198000

NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING, DIVIDEND, BOOK CLOSURE / <u>record date and e-voting information to be held through electroni</u> MODE VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

This is in continuation to our earlier paper publication dated August 19, 2025 whereby Members of the Company were informed that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars")and Circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), the Board of Directors decided to convene the 40th Annual General Meeting ("AGM") of the Company on Friday, September 19, 2025 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ('VC")/ Other Audio Visual means ("OAVM") facility, without physical presence of the Members of the Company at common venue, to transact the business as set out in the Notice dated July 28,2025. The MCA Circulars and SEBI Circulars have granted relaxations to the Companies, with respect to printing and dispatching of physical copies of Annual reports to Shareholders

The Notice of 40th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended March 31, 2025 along with login details for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting has been sent on Monday, August 25, 2025 through e-mail to all those Members whose e-mail address were registered with the Company or Registrar and Share Transfer Agent ("RTA") or with their respective Depository Participants ("DP") in accordance with the MCA Circulars and SEBI Circulars and the same are also available on Company's website (www.systematixgroup.in), Stock Exchange website i.e. BSE Limited (www.bseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) (**www.evotingindia.com**).Further as per amended regulation 36 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015,"the Listing Regulations"a letter providing web-link for accessing the Annual Report for financial year 2024-25 and the Notice of the ensuing AGM, is being sent by post to those shareholders who have not registered their e-mail address with their respective DP/RTA.

Notice is also hereby given pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and Regulation 42 of the Listing Regulations and other applicable rules framed there under, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 13, 2025 to Friday, September 19, 2025 (both days inclusive) for the purpose of 40th AGM & for the payment of Final Dividend.

Members may further note that the Board of Directors of the Company at their meeting held on May 16, 2025 has recommended a final dividend of Rs. 0.1/-per share of the face value of Re. 1/- per share for the financial year ended March 31, 2025, subject to approval of the Shareholders at the 40th AGM.

Accordingly, the Date for the purpose of determining the members eligible to receive dividend for the financial year ended March 31, 2025 is Friday, September 12, 2025. Further, to avoid delay in the receipt of dividend(s), as and when declared by Company, members are requested to update their Bank details with their Depositories (for dematerialised shares) and with the Company's RTA (for shares held physically) at investor@cameoindia.com to receive dividence directly into their bank account on payout date. Alternatively, members holding shares in physical mode are requested to visit https://wisdom.Cameoindia. com to register their e-mail address and mobile number with the Company.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the Notice dated July 28, 2025 of the 40th AGM by electronically through remote e-voting (prior to AGM) and evoting (during the AGM) through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014 are as follows:

- The business will be transacted through voting by electronic means.
- Date and time of commencement of remote e-voting: Tuesday, September 16, 2025 at 9.00 a.m.
- Date and time of end of remote e-voting: Thursday, September 18, 2025 at 5.00 p.m.
- Cut-Off Date: Friday, September 12, 2025

Place: Mumbai

Dated: August 25, 2025

- Any person, who acquires shares of the Company and has become member of the Company after dispatch of Notice and holding shares as or the cut-off date i.e. Friday, September 12, 2025. may obtain the login ID and Password by following the procedure mentioned in the Notice of 40th AGM.
- E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. or Thursday, September 18, 2025, the facility shall forthwith be blocked. The facility for voting through electronic means shall be made available at the
- AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through e votina.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM

- may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Members of the Company holding shares either in physical form or in
- dematerialized form as on the cut-off date of i.e. Friday, September 12, 2025, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM venue.
- 10. Once the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently.
- 11. The Notice of the 40th AGM and the Annual Report for the financial year 2024-25 is also available on the Company's website www.systematixgroup .in and on the website of CDSL www.evotingindia.com.
- 2. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mi Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33. By order of the Board

Systematix Corporate Services Limited Divvesh Badivani Company Secretary & Compliance Office ACS: 63381 *C/o/n/z/e/y-A*

BEFORE THE HON'BLE APPELLATE TRIBUNAL OF MAHARASHTRA **REAL ESTATE REGULATORY AUTHORITY, MUMBAI** APPEAL NO. AT006000000325369 OF 2024

Complaint No. CC006000000282133

Mr. Shyamji Gupta

M/s. Millennium Developers & 4 Others

o, liveditha Mohan Kumar Suvarna & Mr. Gaurav Mohan Kumar Suvarna Shop No.4, Ground Floor, Building No.5, Matruchhya CHS Ltd, Tilak Nagar, Chembur, Mumbai-400089

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT the Appellant above named has/have filed Appeal No AT006000000325369 of 2024 before Maharashtra Real Estate Appellate Tribunal at Mumbai. WHEREAS the Appeal above mentioned was listed before the MREAT for the hearing but Mrs. Niveditha Mohan Kumar Suvarna and Mr. Gaurav Mohan Kumar Suvarna did no appear despite notice. Hence, the Hon'ble Tribunal has directed service by way of substituted service i.e. by newspaper publication vide Order dated 11th August 2025.

NOTICE is hereby given to Mrs. Niveditha Mohan Kumar Suvarna & Mr. Gaurav Mohan Kumar Suvarna i.e. legal heirs of Late Mr. Mohan Kumar Suvarna (Late Mr. Mohan Kumar Suvarna being the sole proprietor of M/s Millennium Developers /Respondent No. 1), that i ou wish to contest the Appeal, you are required to remain present before the Hon'ble Tribunal on **16th September, 2025 at 11 a.m.** in person or through Advocate duly instructed nd produce the documents in your defence on which you desire to rely on.

TAKE FURTHER NOTICE THAT in default of your appearance on the date and time abov nentioned the Appeal will be proceeded for determination in your absence and no further otice in relation thereto shall be given.

Given in my hand on this 26th day of August, 2025 Place: Mumbai

Lodha and Lodha Advocate Advocates for the Appellan 310, Veena Chambers, Dalal Street, Opp. BSE Fort, Mumbai- 400 001

EMPIRE INDUSTRIES LIMITED

CIN: L17120MH1900PLC000176
Registered Office: Empire Complex, 414, Senapati Bapat Marg, Mumbai 400013 vebsite: www.empiremumbai.com • email: investor_relations@empiremumbai.com • Tel:+91 22 66555453

100 DAYS CAMPAIGN - "SAKSHAM NIVESHAK" - FOR KYC AND OTHER RELATED UPDATIONS AND SHAREHOLDER ENGAGEMENT TO PREVENT TRANSFER OF UNPAID / UNCLAIMED DIVIDENDS TO IEPF

Pursuant to Investor Education and Protection Fund Authority, Ministry of Corporate affairs (MCA) circular dated 16th July, 2025, the Company has started a 100 Days campaign Saksham Niveshak" starting from 28th July, 2025 to 6th November, 2025. During this Campaign all the shareholders who have not claimed their Dividend for any Financial fears since 2017-18 or have not updated their KYC and nomination or any issues related o unclaimed dividends and shares, may contact to the Companies Registrar and Transfer Agent (RTA) i.e. Bigshare Services Private Limited at Office No. S6 - 2, 6th Floor, Pinnacle Business Park, Near Ahura Centre, Maha Kali Caves Road, Andheri (East), Mumbai 400093 or else you can also write your concern to the nodal officer of the Company at vestor relations@empiremumbai.com. The shareholders may further note that this mpaign has been started specifically

- To help/enable the shareholders to claim their Dividend for the aforementioned Financial Years before they get transferred to the Investor Education and Protection
- To reach out to the shareholders to update their KYC details, Contact Details, Bank Account Details, choice of nomination and Specimen Signature.
- · To promote transparency and investor empowerment by ensuring direct claim processing without third parties.

case you are holding shares in physical form and your KYC details i.e. PAN linked with Aadhaar, Contact Details (postal address with PIN, Mobile Number and e-mail address), Bank Account Details (Bank Name and Branch, Bank Account Number, MICR, IFSC Code and cancelled cheque), choice of nomination and Specimen Signature are not yet istered, you are requested to submit relevant form viz. Form ISR-1, ISR-2, ISR-3, SH-3 and SH-14 along with the required supporting documents, for registration or updating YC details. These forms can be download from the website of the RTA i.e ttps://www.bigshareonline.com/

hose shareholders who are holding shares in electronic form have to update / modify their details with their respective depository participants. As per our records, dividend declared by the Company from FY 2018 to FY 2024, as the case may be, have remained unpaid / unclaimed in respect of your shareholding in Empire Industries Limited. Details of such unclaimed dividend(s) are available on the website of the Company at nttps://www.empiremumbai.com/investor-information/?key=16#category_data. f you need help or have any questions, please feel free to reach out to us.

Place: Mumbai Date: 25-08-2025 For and on behalf of Empire Industries Limited S. C. Nanda Company Secretary & Nodal Officer



bhansali engineering polymers limited

CIN: L27100MH1984PLC032637 Regd. Off: 301 & 302, 3rd Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai - 400 058.

E-mail: investors@bhansaliabs.com
Website: www.bhansaliabs.com
Tel: (91-22) 26216060-64/ 69106100 NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that, the 41st Annual General Meeting ('AGM') of the Members o Bhansali Engineering Polymers Limited ('the Company') is scheduled to be held on Saturday 20th September, 2025 at 11.00 am (IST) at Walchand Hirachand Hall, 4th Floor, Indian Merchant Chambers, IMC Road, Churchgate, Mumbai - 400020, to transact the businesse as set out in the Notice of AGM.

The Securities and Exchange Board of India ("SEBI") have granted exemption vide SEBI circular No. SEBI/HO/DDHS/P/CIR/2023/0167 dated 7 October, 2023, regarding the requirement to send physical copies of the annual report and notice of meetings to shareholders, through their respective Circulars. Thus, the Company has sent the Notice o ne 41st AGM along with the link for Annual Report for FY 2024-25 on Monday, 25th August 2025, through electronic mode only, to those Members whose E-mail addresses are registered with the Company/ MUFG Intime India Private Limited ('MUFG') (Registrar & Transfer Agent Registrar') / Depository Participant(s) ('DPs')

Annual Report for FY 2024-25 including the Notice of 41st AGM can be accessed and downloaded from the Company's website at www.bhansaliabs.com and from the website of MUFG at https://instavote.linkintime.co.in/ and also from the website of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

Members may attend and participate in the AGM only through physical mode Instruction for E-voting before and during the AGM:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable laws, the Company i eased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means (remote E-voting before the AGM and voting during the AGM) on the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed MUFG to facilitate voting hrough electronic means.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday September 12. 2025, shall be entitled to avail the facility of remote E-voting before the AGM or voting during the AGM. The remote F-voting period commences on Wednesday, September 17, 2025, a 9.30 am. (IST) and ends on Friday, September 19, 2025, at 5.00 p.m. (IST). The remote E-voting module shall be disabled by MUFG for voting thereafter. The facility of voting will also be made available during the Meeting and the Members attending the AGM, who have not cast their vote by remote E-voting, will be eligible to cast their vote during AGM.

The voting rights of the Members (for voting through remote E-voting before the AGM and voting during the AGM) shall be in proportion to their share of the paid-up Equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, September 12, 2025.

The detailed instructions for remote E-voting are stated in the Notice of AGM and are also available on the website of the Company at https://bhansaliabs.com/ assets/miscellaneous reports/1755852256.Remote E-Voting Instructions and INSTAVOTE Guide for 41st AGM.pdf and MUFG on their E-voting platform under the link https://instavote.linkintime.co.in

Mr. Himanshu Kamdar, Partner of M/s, Rathi & Associates, Practicing Company Secretaries Mumbai (Membership No. FCS-5171, C.P. No. 3030) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the E-voting process (remote E-voting before the meeting and voting during the meeting) in a fair and transparent manner.

Registration of E-mail address with Company/DP and obtaining user id and passwore

Members holding shares in physical mode and who have not updated their email address with the Company are requested to update their email addresses by writing to the Compan at investors@bhansaliabs.com. Members holding shares in dematerialized mode are quested to register/update their email addresses with the relevant Depository Participants

Alternatively, the Members may register their email addresses with MUFG, the Registrar and Transfer Agent of the Company, by visiting the link https://web.in.mpms.mufg.com/EmailReg/ Email_Register.html

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquire shares and becomes a Member of the Company after the dispatch of this Notice and holding shares as on the cut-off date, i.e. 12th September, 2025, may obtain the user id and passwor for E-voting by sending request at enotices@in.mpms.mufg.com by providing Demat accoun number, client master or copy of Consolidated Account statement, together with self-attested scanned copy of PAN and Aadhar Card. Other methods for obtaining/procuring user IDs and passwords for E-voting are provided in the AGM Notice.

In case of any query/grievance relating to E-voting, Members may contact MUFG Intime India Pvt. Ltd. by e-mail at enotices@in.mpms.mufg.com or the Secretarial Department of the Company at investors@bhansaliabs.com

Book Closure:

Notice is also given that pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 read with Rules ramed thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 13, 2025 to Saturday, September 14, 2025 to Saturday, September 15, 20 20, 2025 (both days inclusive).

Tax on Dividend:

Place: Mumbai

Date: 25th August, 2025

may be noted by Members that according to the Income Tax Act, 1961 as amended by the Finance Act 2020, any dividends paid or distributed by the Company after April 1, 2020, shall be subject to tax in the hands of the Members, and the Company will be required to deduc Tax at Source (TDS) at the rates prescribed by the law. Members can register and upload TDS exemption request on the web link https://web.in.mpms.mufg.com/fo of-form-15g-15h.html For Bhansali Engineering Polymers Limited

Thyrocare THYROCARE TECHNOLOGIES

...Appellan

. Responden

Place: Mumbai Date: 25th August, 2025

Ashwin M. Patel

Company Secretary and GM (Legal)

CIN: L85110MH2000PLC123882 Reg. Off: D-37/1, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703 Corp. Office: D-37/3, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703

Phone: +91 -8422945537 Website: www.thyrocare.com Email: compliance@thyrocare.com

POSTAL BALLOT NOTICE

Equity Shareholders/Members ("Members") of the Company are hereby informed tha oursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act"), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time (the "Rules") read with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), inter-alia, for conducting Postal Ballot through e voting vide General Circular No(s). 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 date December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021 03/2022 dated May 05, 2022, 11/ 2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023, and 09/2024, dated September 19, 2024, as well as other releval circulars and notifications (collectively referred to as "MCA Circulars"), the Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and othe applicable laws, rules, regulations, circulars, and notifications issued thereunde including any statutory modification(s), amendments or re-enactment(s) thereof for the time being in force), the Company has sent the electronic copies of the Postal Ballo Notice along with the explanatory statements dated July 23, 2025 through MUFG Intime ndia Private Limited the Company's Registrar and Transfer Agent ("RTA") on Monday August 25, 2025, to the Members who have registered their E-mail IDs with the Nationa Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") (hereinafter referred to as "Depositories") or with the RTA as on Friday, Augus 22, 2025 ("Cut-off date"), for seeking approval by way of an Ordinary Resolution for the Appointment of Mr. Alok Kumar Jagnani (DIN:00644360) as a Director (Non-Executive 8 Non-Independent) of the Company.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Devesh Kumar Vasisht (Mem No. F8488 & CoP No. 13700), Managing Partner or failing him Mr. Parveen Kumar, (Mem No. F10315 & CoP No. 13411), Partner of M/s DPV & Associates LLP, Company Secretaries, as 'Scrutinizer' to scrutinize the Postal Ballot process through remote e voting in a fair and transparent manner.

Members shall be able to provide their assent or dissent through remote e-voting only. Th Company has engaged the services of CDSL as an agency to provide remote e-voting acility to the Members of the Company to enable them to cast their votes electronically Members who have not updated their e-mail address are requested to register the same i respect of shares held by them in electronic form with the Depository through their espective Depository Participant. The detailed procedure for e-voting is mentioned in the notes to the Postal Ballot Notice.

Members are requested to note that remote e-voting shall commence from Thursday August 28, 2025, at 9:00 A.M. (IST) and shall end on Friday, September 26, 2025, at 5:00 P.M. (IST). The e-voting module shall be disabled by CDSL immediately for e-voting hereafter and voting will not be allowed beyond the said date and time. Once the vote of he resolution is cast by the Members, the same shall not be allowed to be change

accordance with the aforesaid MCA Circulars, physical copies of the Postal Ballo Notice along with Postal Ballot forms and prepaid Business Reply Envelope are not being sent to the Members. The voting rights of Members shall be reckoned in proportion to nis/her/its share of the paid-up equity share capital of the Company held by them as on the Cut-off date. Any person who is not a member on said date should treat the Notice for information purpose only.

The copy of the Postal Ballot Notice is available on the Company's website a nttps://investor.thyrocare.com/postal-ballot/, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of CDSL at nttps://www.evotingindia.com/noticeResults.jsp. Members who have not received the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.

In case of any queries or grievances relating to e-voting, you may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East) Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll fre

The Scrutinizer will submit his report to the Chairman or a person duly authorized by him ir writing, after the completion of scrutiny of the e-voting and the results will be announced on or before Monday, September 29, 2025. The resolution, if passed by the requisite majority through Postal Ballot, will be deemed to have been passed on the last date specified for voting i.e. Friday, September 26, 2025. The results along with the Scrutinizer's Report shall be communicated to the Stock Exchanges, CDSL and will also be displayed on the website of the Company (as mentioned above).

Date: August 25, 2025 Place: Navi Mumba

For Thyrocare Technologies Limited Sd

Brijesh Kuma Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No.: A36070

TRANSRAIL LIGHTING LIMITED Corporate & Registered Office: 501, A,B,C,E Fortune 2000.

Block-G, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400051 Tel. +91-22-6197-9600 | Email ID: cs@transraillighting.com | Website: www.transrail.in | CIN: L31506MH2008PLC179012

NOTICE OF THE 18TH ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting (AGM") of the Members of Transrail Lighting Limited ('the Company') will be held on Tuesday, 23rd September, 2025 at 3:00 P.M.(IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual means ('OAVM') to transact the business as set out in the Notice convening AGM which will be circulated to the Members.

The Ministry of Corporate Affairs vide its Circular dated 19th September, 2024, read with Circulars issued earlier on the subject ('MCA Circulars') ha permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of Members, Further, the Securities and Exchange Board of India ('SEBI') vide its Circular dated 3rd October, 2024, read with the Circulars issued earlier on the subject ('SEBI Circulars') has granted relaxation ir respect of sending physical copies of the annual report to the Members.

Accordingly, in compliance with the MCA Circulars, SEBI Circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM will be held through VC/OAVM.

Electronic Dissemination of Notice and Annual Report:

In compliance with the above mentioned Circulars, the Notice of the AGM and Annual Report for FY 2024-25 will be sent electronically by the Company to those Members who have registered their e-mail addresses with the Depository Participants ('DPs') or the Company or MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), the Company's Registrar and Share Transfer Agent ('RTA'), a letter providing the web-link for accessing the Notice of AGM, along with the Annual Report shall be sent to those Members whose email addresses are not registered with the DPs, Company and RTA. The Notice of the AGM and Annual Report for FY 2024-25 will also be available on the websites of the Company (ww.transrail.in), BSE Limited (www.bseinda.com), the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the e-voting website of Central Depository Services Limited (CDSL) at (www.evotingindia.com) Detailed procedure for attending the AGM and voting through remote e voting and evoting at the AGM will be provided in the Notice of AGM Further, Members who have not registered their e-mail addresses can also attend the AGM and vote by following the procedure being provided in the Notice of AGM.

Registration of Email address:

It is clarified that for permanent registration of e-mail addresses, Members are requested to register the e-mail address with their concerned DPs, in respect of shares held in demat form and in respect of shares held i physical form please visit https://web.in.mpms.mufg.com/ KYCdownloads.html to know more about the registration process. In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.heldesk@ in.mpms.mufg.com

Dividend and Record date:

The Board of Directors have recommended final dividend of Re. 0.80 pe Equity Share for FY 2024-25 for the approval of the Members at the ensuing AGM. The Company has fixed, 5th September, 2025, as the Record Date fo determining the entitlement of Members for payment of Dividend.

Pursuant to the relevant Circulars issued by SEBI, with effect from 1st April 2024, dividend shall be paid through electronic mode to the members holding shares in physical form only if the folio is KYC compliant. A folio will be considered as KYC compliant on registration of all details viz. full address with pin code, mobile no., e-mail address, bank account details, specimer signature, choice of nomination and valid PAN.

Tax on Dividend: Members are requested to note that in accordance with the provisions of

the Income Tax Act, 1961 (IT Act) as amended vide the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source/withhold tax from dividend to be paid to Members, as prescribed and at the prescribed rates as per the IT Act Members are requested to complete and/or update their Residentia Status, PAN and Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form, with the Company/RTA and submit their requisite documents/declarations to the Company/ Registrar at email id csgexemptforms2526@in.mpms.mufg.com with Subject "Tax Exemption related documents" or update the same by visiting the link https://web.in.mpms.mufg.com/formsreg/submission-of-form-15g-15h.html on or before Friday, 12th September, 2025 in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS/ withholding tax rate.

By order of the Board For Transrail Lighting Limited

Monica Gandhi **Company Secretary & Compliance Officer**

Modison

CIN: L51900MH1983PLC029783 Registered Office: 33-NARIMAN BHAWAN, 227-NARIMAN POINT MUMBAI-400 021 INDIA Telephone: +91-22 22026437 I Fax: +91 -22-2204 8009 Website: www.modison.com I Email: shareholder@modison.com

Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

Pursuant to SEBI Circular bearing No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, Shareholders of Modison Limited (the Company) are hereby informed that a special window has been opened from July 07, 2025 to January 06, 2026, for relodgement of transfer deeds. This facility is only applicable to shareholders whose physica share transfer requests were lodged prior to April 01, 2019 but were rejected, returned, or not processed due to deficiencies in documentation, incomplete processes, or other easons. The eligible Shareholders who wish to avail this opportunity are requested to contact our Registrar & Share Transfer Agent (RTA) M/s. Purva Sharegistry (India) Private imited by sending email at support@purvashare.com or through a letter (hard copy addressed to-Purva Sharegistry (India) Private Limited, Unit No. 9 Shiv Shakti Industria Estate, J. R. Boricha Marg Near Lodha Excelus, Lower Parel (E) Mumbai-400011 Alternatively, shareholders may also reach out to the Company a hareholder@modison.com, for any further assistance

By Order of Board of Directors Place: Mumbai For Modison Limited Date: August 25, 2025 Pooja B. Sinha Company Secretary & Compliance Officer

ISPL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Maker Bhavan no. 2, 5th Floor, New Marine Lines, Mumbai - 400 020 Tel: 022 66335301 / 02

CIN: U28991MH1966PLC021740 NOTICE OF 59th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 59th Annual General Meeting ("AGM") of ISPL Industri imited ("**The Company**") will be held on Friday, September 19, 2025 at 11:00 a.m. (**IST**) hrough Video Conference ("**VC**")/Other Audio Visual Means ("**OAVM**") without the physical presence of the Members at a common venue, in accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, and latest being Circular No .9/2024 issued on September 19,2024 (collectively referred to as 'MCA Circulars'). The Company has sent the Notice of the 59th AGM along with the Annual Report 2024-25 on August 25 2025, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent ("Registrar") and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars. Members will be able to attend the AGM through VC/OAVM through the NSDL e-Voting system provided by National Securities Depositories Limited ("NSDL") at https://www.evoting.nsdl.com by using their mote e-voting login credentials

The Annual Report for FY-2024-25 of the Company inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 59th AGM is available on the website of the Nationa Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Members are provided with the facility to cast their vote electronically on all resolutions set-forth in the Notice of AGM during the remote e-voting period through the electronic voting platform provided by NSDL (remote e-voting).

The remote e-voting will commence on 15 September 2025 at 9:00 a.m. (IST) and will end on 18 September 2025 at 5:00 p.m. (IST) and thereafter the remote e-voting module shall be disabled/blocked. The remote e-voting will not be allowed beyond the aforesaic date and time. Once the vote on a resolution stated in the Notice of AGM is cast by Membe date and time. Once the vide of a lessification stated in the vide of Admis castly Meline through remote e-voting, the Member shall not be allowed to change it subsequently and such vote shall be treated as final.

Members attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting wil be able to cast their vote electronically during the AGM. The Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be llowed to vote again during the AGM.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the depositories as on 12 September 2025 (cut-off date) shall be entitled to cast vote through remote e-voting or e-voting during AGM. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off dates. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only.

Existing Members who holds shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the notice sent through e-mail and holding shares as of 12th September, 2025 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com.

Members who are already registered with NSDL for remote e-Voting, can use their existing user ID and password for casting vote. If you forgot your password, you can reset you password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on no. 022 - 4886 7000.

n case of Individual Shareholders holding securities in de-mat mode acquires shares of th Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date 12 September 2025 may follow steps mentioned in the Notice of the AGM

The Notice of AGM and the Annual Report is available on the website of the NSDL a ww.evoting.nsdl.com. In case of any gueries, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) fo

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send a request to Pallavi Mhatre at

Place: Mumbai Date: 26/8/2025

votina@nsdl.com.

SD/ **Aniket Shah** Directo DIN: 0050989

For ISPL Industries Limited

Goorej **Godrej Industries Limited**

CIN: L24241MH1988PLC097781 Registered Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079, Maharashtra Tel.: 022 - 2518 8010; Fax: 022 - 2518 8066 Website: www.godrejindustries.com; Email id: investor@godrejinds.com

NOTICE

he Members of Godrej Industries Limited ("the Company") are hereby informed that i compliance with provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules 2014 Regulation 44 of the SERI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standard - 2 issued by the Institute of Company Secretaries of India and in terms of various Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") from time to time ("the Applicable Laws"), the Company is seeking the consent of its Members by way of Postal Ballot with respect to the proposed resolutions as stated in the Postal Ballot Notice dated August 13, 2025, ("Postal Ballot Notice"). The Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice on August 25, 2025, only through electronic mode to its Members whose names are recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners maintained by the Depositories / Registrar and Share Transfer Agents as on Friday, August 22, 2025 ("Cut-off Date") on their E-mail IDs registered with the Depositories / Registrar and Share Transfer Agents. In terms of MCA Circulars, the requirement of circulating the physica copies of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form(s) has been dispensed off. However it is clarified that all the persons who are Members of the Company as on August 22, 2025 (including those members who may not have received this Notice due to non-registration of their E-mail IDs with the Company or with the Depositories/Depository Participants) shall be entitled to vote in relation to the resolutions specified in the Notice and any person who is not a Member as on the Cut-off Date should treat this Notice for information purpose only.

In compliance with the provisions of the applicable laws, the Company is providing e-voting facility to the Members to cast their vote by electronic means on the resolutions set forth ir the Postal Ballot Notice, through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL"). The Members have an option to exercise their vote either electronically or by way of physical Ballot Form. The procedure / instructions for e-voting are given in the Postal Ballot Notice. The e-voting facility is available from 9:00 a.m. (IST) on Friday, August 29, 2025, to 5:00 p.m. (IST) on Saturday, September 27, 2025. Any response received from the Members after the close of working hours, i.e., 5:00 p.m. (IST) on Saturday, September 27, 2025, whether by postal ballot form(s) or by electronic means will be treated as invalid and the voting will not be allowed beyond the said date and time.

Mr. Puneet Motwani, Practicing Company Secretary, (Membership No. A38530) or failing him Mr. Nilesh Shah, Practicing Company Secretary (Membership No. FCS 4554) of M/s. Nilesh Shah & Associates, Company Secretaries, have been appointed as the Scrutinizer(s) to scrutinize the Postal Ballot and E-voting process in a fair and transparent manner.

Members who have not registered their e-mail addresses with the Company or the Depositories are requested to do so by following the process mentioned in the Postal Ballot Notice dated August 13, 2025

A copy of the Postal Ballot Notice along with the Explanatory Statement and the Postal Ballot Form is made available on the website of the Company at www.godrejindustries.com and on the websites of Stock Exchanges, viz. BSE Limited - www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com. Members desirous to cast their vote through postal ballot physically are requested to take

printout of the Postal Ballot Form from the abovementioned websites, fill the details and send the duly signed ballot form, at his/her own cost, to the Scrutinizer Mr. Puneet Motwani Practicing Company Secretary, C/o Computech Sharecap Limited, Unit: Godrei Industries Limited, 147, Mahatma Gandhi Road, Opp. Jehangir Art Gallery, Fort, Mumbai-400 001, Maharashtra, not later than 5:00 p.m. (IST) on Saturday, September 27, 2025. Postage Courier expenses for sending such physical postal ballot forms to the Scrutinizer will be borne by the Members. Please note that any Postal Ballot Form(s)/Electronic Votes received casted from/by the Member(s) after the aforesaid time period will not be valid and will be strictly treated as if the reply from such Member(s) has not been received. The Members can opt for only one mode of voting, i.e., through physical postal ballot form(s) or e-voting. If the Members decide to vote through Postal Ballot Form they are advised not to vote through e-voting and vice versa. In case of voting by both the modes, voting through e-voting will be considered and counted and Postal Ballot Form of such Member will be treated as "INVALID".

The results of the Postal Ballot will be announced on or before Monday, September 29, 2025 and the same will be displayed on the website of the Company, viz., www.godrejindustries.com and shall simultaneously be communicated to the Stock Exchanges.

In case of any queries or issues regarding e-voting, Members may write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Members may also contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, on Ph. 1800 21 09911 in case of any grievances or clarifications relating to e-voting. Alternatively, they may send an e-mail to the Company at investor@godrejinds.com.

By order of the Board of Directors of Godrej Industries Limited

Company Secretary & Compliance Officer

Date: August 26, 2025

Anupama Kamble

LIMITED

टान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड

सीआयएनः एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०२२० ४०३, रीजेंट चेंबर्स, निरमन पॉईट, मुंबई-४०००२१, • दूरध्वनी: ६६३० ६०९०/ २२०४ ७९६५ • ई-मेलः mail@transwarranty.com, • वेबसाइट: www.transwarranty.com

३१वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-वोटिंग माहिती सूचना याद्वारे देण्यात येते की, ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची एकतीसव्य वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गुरूवार, १८ सप्टेंबर, २०२५ रोजी सं. ५.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या व्यवहार पार पाडण्यामूत्री घेण्यात येर्डल

कंपनीची एजीएम कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम'') आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या लागू तरतुदी. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ५ मे २०२० रोजी वेळोवेळी जारी केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांसह वाचले जाणारे) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ /सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० आणि त्यानंतरच्या परिपत्रकांसह) जारी केलेल्या संबंधित परिपत्रकांनसार बोलावली जाईल.

वर नमूद केलेल्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनीने ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल आणि ३१ वी एजीएम बोलावण्याच्या सूचनेसह इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व पात्र भागधारकांना सोमवार २५ ऑगस्ट. २०२५ रोजी पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट्सकडे किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे नोंदणीकृत आहेत, ज्यांची नावे शुक्रवार, १५ . ऑगस्ट, २०२५ रोजी सदस्यांच्या नोंदणी/लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये दिसतात.

३१व्या एजीएमची सचना आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांचा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.transwarranty.com वर, एनएसडीएलच्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर आणि स्टॉक एक्सचेंजची नेबसाइट म्हणजेच बीएसई लिमिटेडची नेबसाइट www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची ञेबसाइट www.nseindia.com वर देखील उपलब्ध असेल. एजीएम दरम्यान रिमोट ई-च्होटिंग आणि ई-च्होटिंगसाठी सूचना

. गेळोञेळी सुधारित केलेल्या कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचल जाणाऱ्या कायद्याच्या कलम १०८ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४४ च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनी आपल्या सदस्यांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. ९ डिसेंबर २०२० च्या सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/ सीआरआय, पी/२०२०/२४२ नुसार, सर्व वैयक्तिक डिमॅट खातेधारकांसाठी त्यांच्या डिमॅट खात्यांद्वारे/डिपॉझिटर्र सहभागींच्या वेबसाइटद्वारे एकाच लॉगिन क्रेडेन्शियल्सद्वारे ई-व्होटिंग प्रक्रिया देखील सक्षम केली जाईल. ई-न्होटिंग सेवा प्रदान करण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या सेव नियुक्त केल्या आहेत. सदस्यांना येथे कळविण्यात येते की ३१ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे . सामान्य आणि विशेष व्यवसाय केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे व्यवहार केले जातील. एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची प्रक्रिया ३१व्या एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे.

रिमोट ई-व्होटिंग रविवार, १४ सप्टेंबर, २०२५ (स. ९.०० वा.) रोजी सुरू होईल आणि बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५ (स. ५.०० वा.) रोजी संपेल. त्यानंतर एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद करेल. एकदा सदस्याने मतदान केले की, त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम दारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारे आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगदारे सचनेच

भाग असलेल्या ठरावांवर मतदान केलेले नाही आणि अन्यथा असे करण्यास प्रतिबंधित केलेले नाही, ते एजीएम दरम्यान प्रदान केलेल्या ई–व्होटिंग सुविधेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएम पूर्वी रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणाग

..... एजीएम रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्याची कटः ऑफ तारीख गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ आहे.

एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी कट-ऑफ तारखेला शेअर्स धार evoting@nsdl.co.in किंवा rnt.helpdesk@in.mpms.mufg.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.

एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची प्रकिया ३१व्या एजीएमच्या सचनेतील टीपामध्ये दिली आहे कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्य शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफक्युजस्) आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पस्तिका पाह शकता किंवा ०२२-४८८६७००० वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.com वर वरिष्ठ ू व्यवस्थापक श्री. सागर एस. गुधाते यांना विनंती पाठवू शकता.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम मध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया

सदस्य www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर व्हीसी/ओएव्हीएम द्वारे त्यांच्या रिमोट ई-व्होटिंग लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून आणि कंपनीच्या एजीएमसाठी ईव्हीईएन निवडून एजीएममध्ये उपस्थित राह शकतील एजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याची सविस्तर प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये स्पष्ट केली आहे.

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेतील सर्व नोंदी (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्या जात आहेत काळजीपर्वक वाचाव्यात आणि विशेषतः एजीएम सामील होण्याच्या सचना. रिमोट ई-व्होटिंगटारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटिंग सुविधेद्वारे मतदान करण्याची पद्धत.

> टान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड करित सही/-सुहास बोरगांवक कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी एम नं. ए३३९१

तारीख: २६ ऑगस्ट, २०२५

मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेड नोंद. कार्यालय: कंभिवली गाव, सावरोली खारपाडा रोड,

तालुका - खालापूर, खोपोली - ४१० २०२, जिल्हा- रायगड, महाराष्ट्र. मुख्य कार्यालय: ८१२/८१३, तुलसियानी चेंबर्स, प्री प्रेस जर्नल मार्ग, २१२, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१, महाराष्ट्र. **दूरध्वनी:** ९१-२२-४९२०४०८९, ईमेल : info@mangalamorganics.com, वेबसाइट: www.mangalamorganics.com सीआयएन: यु२४११०एमएच१९८१पीएलसी२४७४२

> ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटिंग आणि बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम' किंवा 'सभा') मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता (भा.प्र.वे.), एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्याअनुसार कामकाज करण्यासाठी व्हीडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स ('ओव्हीएएम') द्वारे होणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे ह्या बाबतीत जारी केलेल्या आधीच्या सर्क्युलर्स सह वाचता १९ सप्टेंबर, २०२४ दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र ०९/२०२४ आणि ०३ ऑक्टोबर, २०२४ दिनांकीत सेबी सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२४-१३३ नुसार ज्यांची ई-मेल आडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे नोंदवले असतील त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५ रोजी आर्थिक वर्ष (आव) २०२४-२५ साठीच्या एकात्मिक वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीने

पुढे, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन ३६(१)(बी) नुसार, ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडीज नोंदवले नाहीत त्या सभासदांना एकत्मिक वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेबलिंक आणि क्युआर कोड परवणारे पत्र पाठवले जात आहे.

एजीएमच्या सूचना आणि स्पष्टीकरणात्मक निवेदनासह कंपनीचा एकात्मिक वार्षिक अहवाल २०२४-२५ केंपनीच्या <u>www.mangalamorganics.com</u> या वेबसाइटवर उपलब्ध आहे; स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> येथे, बीएसई लिमिटेड www.bseindia.com येथे; आणि एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर <u>https://web.in.mpms.mufg.com</u>. येथेही उपलब्ध आहे. सभेमध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत.

रिमोट ई-वोटींग

कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ सहवाचता सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० इन्स्टिटयुट ऑफ कंपनी सेक्रेटरीज . ऑफ इंडिया ने सर्वसाधारण सभावर जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्डस-२, 'लिस्टिंग रेग्युलेशन्स' च्या रेग्युलेशन ४४ सहवाचता एमसीए परिपत्रकानुसार कंपनीला एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ई-व्होटिंग प्लॅटफफॉर्मद्वारे व्हीसी/ओव्हीएएम द्वारे एजीएम मध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांना रिमोट ई-व्होटींग ची सुविधा देताना आनंद होत आहे. जे एजीएमच्या उक्त सुचनेमध्ये नमुद केलेल्या ठरावांवर सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्यास सक्षम करेल.

मंगळवार, ०९ सप्टेंबर, २०२५ ('कट-ऑफ तारीख') रोजी सदस्य नोंदणी/ लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव नोंदवले गेले आहे. ती केवळ एजीएम दरम्यान इन्स्टा पोलद्वारे एजीएम किंवा एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल. सदस्यांचे मतदान हक्क कट ऑफ तारखेला कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. सभासद एजीएमपुर्वी रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएम टरम्यान इन्स्टा पोल मार्फत ई-व्होटिंग वापरून कोणत्याही किंवा सर्व ठरावांवर आपले मत देऊ शकतात. रिमोर ई-व्होरिंग सविधा खालील कालावधीत सहस्यांना उपलब्ध असेव

रिसाद ३ व्हारिन पुनिया आसीर यारावियात स्वर्रमाना उपराज्य अस्तर.							
	रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात	शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (भा.प्र.वे.) पासून					
	रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती	सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० पर्यंत.					

एफयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉडयुल त्यानंतर मतदानासाठी निष्क्रीय केले जाईल आणि सदस्यांना उक्त तारीख आणि वेळेच्या नंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सदस्याने एकदा ठरावावर मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर त्यात बदल करण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदवण्याची विनंती केली आहे आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगसाठी सुचना आणि एजीएम मध्ये सहभागी होण्याच्या सचना व एजीएमच्या सचनेसह वार्षिक अहवाल २०२२-२३ च्या प्रती प्राप्त करण्यासाठी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीच्या रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंट एमयएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या mt.helpdesk@linkintime.co.in/

एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स करणारी कोणतीही व्यक्ती <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>/ enotices@in.mpms.mufg.com वर विनंती पाठवून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या पद्धतीने युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. कट-ऑफ तारखेरोजी सदस्य नसलेल्या व्यक्तीने एजीएमची सचना केवळ माहितीच्या उद्देशाने दिल्याचे समजावे.

enotices@in.mpms.mufg.com वर अपडेट करण्याची विनंती केली जात आहे.

योगेश शर्मा अँड कंपनी प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (सदस्य क्रमांक एफसीएस १९३०५/ व्यवसाय प्रमाणपत्र क्र. १२३६६) चे प्रोप्रायटर श्री. योगेश एम. शर्मा यांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने इन्स्टा मतदान द्वारे ई-व्होटींग आणि रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रिमोट ई-व्होटिंगबाबत काही शंका असल्यास, शेअरधारकांना मदत विभागाअंतर्गत https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि इन्स्टा व्होट ई-व्होटींग मॅन्यअल पाहण्याची विनंती केली जाते किंवा श्री राजीव रंजन यांना enotices@in.mpms.mufg.com वर ईमेल लिहा किंवा :-टेलिः ०२२ - ४९१८ ६००० वर

बुक क्लोजर

त्याखाली तयार केलेल्या नियमांसह कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम ९१ आणि लिस्टींग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ नुसार, कंपनीचे सदस्य नोंदणीवही आणि शेअर टान्सफर बक्स मंगळवार. ०९ सप्टेंबर, २०२५ ते मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवसांसह) या कालावधीत एजीएम आयोजित करण्यासाठी बंद राहतील.

मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेड साठी सही/-ठिकाण: मंबई चार्मी शाह कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी तारीख : ऑगस्ट २५, २०२५

थायरोकेअर टेक्नॉलॉजिज Thyrocare लिमिटेड

सीआयएन: एल८५११०एमएच२०००पीएलसी१२३८८२ नों. कार्या.: डी-३७/१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया एमआयडीसी तुर्भे, नवी मुंबई-४००७०३ कॉर्पो. कार्यालय: डी-३७/३, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, तुर्भे, नवी मुंबई-४०००७०३ फोन: + ९१-८४२२९४५५३७

वेबसाईट: <u>www.thyrocare.co</u>m ई-मेल <u>compliance@thyrocare.com</u> टपाल मतदान सूचना

कंपनीच्या समभागधारक/सभासद ("सभासद") याना याद्वारे कळविण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०२३ ("अधिनियम") च्या कलम १०८ आणि ११० सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० आणि २२ (''नियम'') सहवाचता इतर बाबींसह ८ एप्रिल, २०२०, दिनांकित जनरल सर्क्यलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल २०२० दिनांकित १७/२०२०. १५ जन. २०२० दिनांकित २२/२०२०. २८ सप्टेंबर. २०२० दिनांकित ३३/२०२०. ३१ डिसेंबर, २०२० दिनांकित ३९/२०२०, २३ जून, २०२१ दिनांकित १०/२०२१, ०८ डिसेंबर, २०२१ दिनांकित २०/२०२१, ०५ मे, २०२२ दिनांकित ०३/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित ११/२०२२, २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित ०९/२०२३ आणि १९ सप्टेंबर, २०२४ दिनांकित ०९/२०२४ तसेच अन्य संबंधित सर्क्युलर्स आणि अधिसूचना (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'' द्वारे ई-व्होटींग मार्फत टपाल मतदान घेण्यासाठी निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) ने जारी केलेली प्रयोज्य सर्क्युलर्स, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्नेवरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सर्वसाधारण सभांवरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड-२ (''एसएस-२'') सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्सं'') च्या रेग्युलेशन ४४ आणि अन्य प्रयोज्य कायदे, नियम, विनियम, सर्क्युलर्स व त्याअंतर्गत जारी केलेल्या अधिसूचना (सध्या प्रचलित असलेल्या त्यांच्या कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या, सुधारणा किंवा पुर्नअधिनियमितीसह) नुसार, कंपनीचे एक संचालक (अ-कार्यकारी आणि बिगर-स्वतंत्र) म्हणून श्री. आलोक कुमार जगनानी (डीआयएन: ००६४४३६०) यांच्या नियुक्तीसाठी एका सामान्य ठरावाच्या माध्यमातून मंजुरी मिळवण्यासाठी कंपनीने शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५ (''कट–ऑफ डेट'') रोजीस ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडीज नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') (ह्यानंतर उल्लेख ''डिपॉझिटरीज'' कडे किंवा आरटीएकडे नोंदवले असतील त्या सभासदांना सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५ रोजी कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट (''आरटीए'') एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमार्फत २३ जुलै, २०२५ दिनांकित स्पष्टीकरणात्मक निवेदनासह टपाल मतदान सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या

कंपनीच्या संचालक मंडळाने रिमोट ई-व्होटींग मार्फत टपाल मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पारपाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून मे. डीपीव्ही अँड असोसिएटस एलएलपी, कंपनी सेक्रेटरीजचे मॅनेजींग पार्टनर, श्री. देवेश कुमार विशिष्ठ (स.क्र. एफ ८४८८ व सीओपी क्र. १३७००), ते नसल्यास पार्टनर श्री. परवीन कुमार (स.क्र. एफ १०३१५ व सीओपी क्र. १३४११ यांची

नियुक्ती केली आहे सभासद फक्त रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे होकार किंवा नकार कळव् शकतील. कंपनीने इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांची मते देता याबीत यासाठी कंपनीच्या सभासदांना रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी एक एजन्सी म्हणून सीडीएसएलच्या सेवेची व्यवस्था केली आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस अद्ययावन केले नमतील त्यांनी कपया ने दलेक्ट्रॉनिक स्वरूपान धारण केलेल्या शेअर्म संबंधान त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट मार्फत डिपॉझिरीकडे नोंदवावेत. ई-व्होटींग साठीची सविस्तर प्रक्रिया टपाल मतदान सचनेच्या टीपांमध्ये दिली आहे.

सभासदानी कपया ध्यानात ठेवावे की. रिमोट ई-व्होटींगची सरूवात गुरुवार. २८ ऑगस्ट. २०२५ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) होईल आणि शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. त्यानंतर ई-व्होटींगसाठी ताबडतोब ई-व्होटींग मॉड्युल सीडीएसएलकडून निष्क्रीय केले जाईल आणि सदर तारीख आणि वेळेनंतर मतदानाची अनुमती नसेल. सभासदाने एकदा का ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्यात बदल करू दिला जाणार नाही.

उपरोक्त एमसीए सर्क्युलर्सनुसार टपाल मत पत्रिका आणि आगाऊ प्रदान केलेल्या व्यावसायीक जबाबी पाकिटासह टपाल मतदान सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती सभासदांना पाठवल्या जाणार नाहीत. सभासदांचे मतदान अधिकार कट-ऑफ डेट रोजीस त्यांनी धारण केलेल्या कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलाच्या त्याच्या/तिच्या/त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. जी व्यक्ती सदर तारखेस सभासद नसेल तीने ही सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे

टपाल मतदान सूचनेची प्रत कंपनीची वेबसाईट https://investor.thyrocare.com/postal-ballot/, स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि सीडीएसएलची वेबसाईट https://www.evotingindia.com/noticeResults.jsp वर उपलब्ध आहे. ज्या सभासदांन टपाल मतदान सचना प्राप्त झालेली नसेल ते ती वरील वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतात.

ई-व्होटींग संबंधातील कोणतीही चौकशी किंवा तक्रारींच्या बाबतीत, तुम्ही श्री. राकेश दळवी, सिनि. मॅनेजर, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांना संपर्क साधा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे इमेल पाठवा किंवा टोल फ्री क्र. १८०० २१

ई-व्होटींगची पडताळणी पूर्ण केल्या नंतर तपासणी अधिकारी अध्यक्षांना किंवा त्यांनी लेखी प्राधिकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीस त्यांचा अहवाल सादर करतील आणि निकाल सोमवार, २९ सप्टेंबर, २०^२५ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केले जातील. टपाल मतदानामार्फत आवश्यक बहुमताने ठराव संमत झाल्यास तो शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ ह्या मतदानासाठी विनिर्दिष्टीत केलेल्या अखेरच्या तारखेस संमत झाल्याचे समजले जाईल. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह निकाल स्टॉक एक्सचेंजेस, सीडीएसएलला कळवले जातील व कंपनीची वेबसाईट (वर सांगितलेली) वर प्रदर्शित सुध्दा केले

थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी सही / -

दिनांक: २५ ऑगस्ट. २०२५ ठिकाण: नवी मुंबई

ब्रिजेश कमार कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी आयसीएसआय सभासदत्व क्र.: ए३६०७०



ट्रान्सरेल ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेड

कॉर्पोरेट व नोंदणीकृत कार्यालय: ५०१, ए, बी, सी, ई, फॉर्च्युन २०००, ब्लॉक-जी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मंबई ४०००५१ दुरध्वनी: +९१-२२-६१९७-९६०० । ई-मेल आयडी: cs@transraillighting.com वेबसाईट: www.transrail.in । सीआयएन: एल३१५०६एमएच२००८पीएलसी१७९०१२

१८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व रेकॉर्ड डेट याबाबत सूचना

सदर सूचनेद्वारे कळविण्यात येते की ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेड (''कंपनी'') ची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ रोजी दु. ३.०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम 'ओएव्हीएम'') द्वारे घेण्यात येईल, ज्यामध्ये एजीएम च्या सूचनेत नमुद केलेले विषय वेचारात घेण्यात येतील.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार व यापूर्वी जारी केलेल्या परिपत्रकांच्या ('एमसीए सर्क्युलर्स) अनुषंगाने सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम घेण्यास मान्यता दिली आहे. तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाने ('सेबी') दि. ३ ऑक्टोबर. २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार व यापूर्वीच्या परिपत्रकांच्या अनुषंगाने वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याच्या बाबतीत सूट दिली आहे.

त्या अनुषंगाने, एमसीए परिपत्रके, सेबी परिपत्रके तसेच कंपन्या अधिनियम, २०१३ व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ यांच्या तरतदीनसार एजीएम ही व्हीसी/ओएव्हीएम द्वारे घेण्यात येईल.

सूचनेचे व वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक वितरण

वरील परिपत्रकांच्या अनुषंगाने विनीय वर्ष २०२४-२५ माठीचा एजीएम चा अहवाल व वार्षिक अहवाल हे अशा सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविले जातील ज्यांनी आपला ई-मेल पत्ता डिपॉझिटरी पार्टिसिपंट ('डीपीज') , कंपनी किंवा कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट 'आरटीए') एमयुएफजी

इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांच्याकडे जोंटतिला आहे

ज्यांनी ई-मेल पत्ता नोंद्विला नाही, अशा सदस्यांना एजीएअ सूचना व वार्षिक अहवालाचा प्रवेश करण्यासाठी वेब-लिंक देणारे पत्र पाठविले जाईल. एजीएम सचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर (ww.transrail.in), बीएसई लिमिटेड (www.bseindia.co) , नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (www.nseindia.com) सीडीएसएल च्या ई-व्होटिंग संकेतस्थळावर (www.evotingindia.com) वर उपलब्ध असेल. एजीएम ला उपस्थित राहण्यासाठी व रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगसाठीची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत दिली जाईल.

ई-मेल पत्ता नोंदणी

हे स्पष्ट करण्यात येते की ई-मेल पत्त्यांच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या संबंधित डीपींकडे ई-मेल पत्ता नोंदवावा, डीमॅट स्वरूपात असलेल्या शेअर्स आणि प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी नोंदणी प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया https://web.in.mpms.mufg.com/KYC-downloads.html ला भेट द्या. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, सदस्य ला rnt.heldesk@in.mpms.mufg.com वर ई-मेल पाठव शकतो.

लाभांश व रेकॉर्ड डेट

संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी प्रति इक्विटी शेअर रु. ०.८० अंतिम लाभांश शिफारस केला आहे. हा लाभांश सदस्यांच्या मंजुरीस अधीन राहील. याकरिता ५ सप्टेंबर, २०२५ हा रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.

एमसीए च्या परिपत्रकानुसार, १ एप्रिल २०२४ पासून, लाभांश इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केवळ त्या प्रत्यक्षास्वरूपातील समभागधारकांना दिला जाईल ज्यांचे फोलिओ केवायसी अनुरूप असेल. केवायसी अनुरूप फोलिओमध्ये पूर्ण पत्ता (पिनकोडसह), मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता, बँक खाते तपशील, स्वाक्षरी नमना, नामनिर्देशन पर्याय व वैध पॅन यांचा समावेश आवश्यक आहे.

सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की, वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित आयकर कायदा, १९६१ (आयटी कायदा) च्या तरतुर्दीनुसार, लाभांश उत्पन्न सदस्यांच्या हातात करपात्र आहे आणि कंपनीने सदस्यांना दिल्या जाणाऱ्या लाभांशातून, विहित आणि आयटी कायद्यानुसार निर्धारित दराने, स्त्रोतावर कर/विथहोल्ड कर वजा करणे आवश्यक आहे. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या डीपींकडे किंवा जर शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर. आयटी कायद्यानसार त्यांची निवासी स्थिती, पॅन आणि श्रेणी पूर्ण करावी आणि/किंवा अद्यतनित करावी आणि त्यांचे कागदपत्रे /घोषणापत्रे कंपनी/रजिस्टारकडे

csgexemptforms2526@in.mpms.mufg.com या ईमेल आयडीवर ''कर सुट संबंधित कागद्पत्र'' या विषयासह सादर करावी किंवा https://web या लिंकला भेट देऊन ते अद्यतनित करावे. कंपनीला योग्य आयडीएस/विदहोल्डिंग कर दर निश्चित . करण्यास आणि वजा करण्यास सक्षम करण्यासाठी, शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी mpms.mufg.com/formsreg/submission-of-form-15g-15h.html ला भेट द्यावी.

> संचालक मंडळाच्या आदेशाने टान्सरेल लायटिंग लिमिटेड करिता सही / -

> > ठिकाण : मंबर्ड

तारीख: २६/८/२०२५

मोनिका गांधी ठिकाण : मुंबई दिनांक : २५ ऑगस्ट, २०२५ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी



We understand your world

एचडीएफसी बँक लिमिटेड

नोदणीकृत कार्यातयः : एँमडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई – ४०० ०१३. [कॉरपॉर्टर ओळख क्रमाक - L65920MH1994PLC080618] [ईं–मेल: shareholder.grievances@hdfcbank.com] [विकार्देड: www.hdfcbank.com] [दुरष्मनी क्र - 022 39760001 / 0012]

सूचना

यादारे ही सचना देण्यात येते की. खालील समन्याय शेअर प्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले आहेत / सापडण्याजी नाहीत असे सूचीत करण्यात आलेले आहे आणि नोंदणीकृत भागधारकांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्गमित करण्यासार

ानु.	एल/एफ	भागधारकांची नावे	विभिन्न क्रमांक	प्रमाणपत्र	शेअर्सची
क्र	क्र		पासून पर्यंत	क्रमांक	संख्या
ξ	०४५४४८१	संकरा राव जमीली	१०८६२५२१–१०८६३५२०	७४६८	१०००
2	०४७६१७१	प्रज्ञाना कुमारी जस्ती	\$\$9\$\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	9290	१०००
3	0386806	मरुथनचेट्टी अण्णामलाई एकत्रित मुथुसामी आणि रामचंद्रमूर्थी अवनाशीमहालिंगम	७७२३४५१–७७२४४५०	४५६२	१०००

वेणत्याही व्यक्तीस अशा शेअर प्रमाणपत्र / प्रमाणपत्रे यांच्याशी संबंधित कोणतेही दावे असलेल्या कोणत्याही व्यक्तीनी स आधारीत कागदपत्रे आमच्या हस्तांतरण एजन्टस आणि प्रबंधकांकडे कार्यालयात म्हणजेच डेटामॅटीक्स बिझनेस सोल्यशन लिमिटेड, प्लॉट नं ए१६ आणि १७, पार्ट बी. क्रॉस लेन एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, लिखित स्वरूप सदरह दावे या सचनेच्या जाहीराती पासन १५ दिवसांमध्ये दाखल केले पाहीजेत. त्यानंतर अशा प्रकारचे दा चारात घेतले जाणार नाहीत आणि प्रबंधक जानेवारी २५, २०२२ रोजीच्या सेबी सर्क्युलर क्र. SEBI/HO/MIRSD डेटामॅटीक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेडद्वारे पाठवले. यानुसार, मूळ शेअर प्रमाणपत्रे रदद् करण्यात येईल. प्रतिलिर्प शेअर प्रमाणपत्र जारी केल्यानंतर कोणत्याही व्यक्तिने मळ शेअर प्रमाणपत्राशी व्यवहार केल्यास त्यांनी तो स्वतःच नोखिमीवर करावा आणि बँक क्रेणत्याही मार्गे त्याकरीता जबाबदार राहणार नाही

> एचडीएफसी बॅंक लिमिटेड स सही/

दिनांक: २५.०८.२०२५

कंपनी सचिव, गट प्रमुख-सचिवालय आणि गट देखरेख

दि बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब लिमिटेड सीआयएन : यु९२४१०एमएच१९२७एनपीएल००१३०७

डॉ. चोईतराम गिडवाणी रोड, चेंबूर, मुंबई - ४०००७४, फोन क्र.: ०२२–५०९६ ५००० ईमेल: info1@bpgc.golf.cor

सभासदांना सूचना

मचना यारारे देण्यात येते की दि बॉम्बे पेमिडेन्सी गोल्फ क्लब लिपिटेड ('क्लब') च्या संभामरांची ९९वी मर्वसाधार प्तभा ही सदर एजीएम ला बोलाविणाऱ्या सूचनेतील तपशिलानुसार कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी' किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत **शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ०५.०**

निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') त्यांचे जनरल <mark>संक्युलर क्र. १४/२०२० दिनांक ०८.०४.२०२०, ०३/२०२२</mark> दिनांक ०५.०५.२०२२, ११/२०२२ दिनांक २८.१२.२०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५.०९.२०२३ आणि **९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ द्वा**रे आणि रितसर पडताळणी केल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'') किंव अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत त्यांची एजीएम घेण्याची किंवा ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत वरील सदर सर्क्युलरमध्ये दिलेल्या फ्रेमवर्कनुसार पोस्टल बॅलेट मार्फत सभेचे कामकाज करण्याची आणि सर्व सभासट आणि इत क्षदार व्यक्ती ज्यांचे ईमेल पत्ते क्लबकडे नोंदविलेले आहेत त्यांना ईमेल द्वार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना जारी करण्या वानगी टेण्याचे ठ्यवले आहे

जीएम ही व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत आणि एमसीए सर्क्युलर नुसार **शनिवार,** २० स**प्टेंबर, २०२५ रोजी सायं. ०५.०० वा. भाप्रवे** घेण्यात येणार आहे. सभासद व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमल हजर राह्न सहभागी होऊ शकतात, ज्याचा तपशिल एजीएमच्या भागात दिलेला आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत हज णाऱ्यो सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गुणपूर्ती ठरविण्यासाठी मोजण्यात येईल. क्लब भासदांना मतदानासाठी ई-मतदान (दूरस्थ आणि एजीएम च्या दिवशी) सुविधा पुरवली आहे.

एजीएम ची सचना . ९ व्या एजीएमची सूचना सह काही असल्यास तिच्या जोडपत्राची प्रत क्लबकडे ई-मेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना फत्त नेक्ट्रानिकर्ता पाठविण्यात बेईल. एमसीए संक्युलर नुसार एजीएमची सूचना आणि तिच्या जोडपत्राची प्रत प्रत्यक्ष प्रत कोणाह भासदाला पाठविण्यात वेणार नाही. एजीएमची सूचना आणि तिच्या जोडपत्राची प्रत क्लबच्या सर्व सभासदांच्यासाठ क्लबची वेबसाईट (www.bpgc-golf.com) आणि एनएसडीएलची (www.evoting.nsdl.com) येथे सभादांच्य माहिती आणि संदर्भासाठी उपलब्ध होईल.

ईमेल पत्ते नोंदविणे /अद्ययावत करण्याची पध्दत: या सभासदांनी क्लबकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंद्विलेले/अद्ययावत केलेले नाही त्यांना एजीएम च्या सूचनेसह काही असल्या जोडपत्र आणि ई-मतदान तपशिल प्राप्त झाल्याची खात्री करण्यासाठी २९ ऑगस्ट, २०२५ पर्यंत ते नोंदविण्याची विनंत रण्यात येत आहे. ते खालील पध्दतीने अद्ययावत करता येतील:

न्पया यांचेकडे त्यांचा सभासदत्त्व क्रमांक, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक इमेल करावा श्री. स्वप्निल गप्ते (सेक्रेटरी).

डॉ. चोईतराम गिडवाणी रोड, चेंबूर, मुंबई - ४०००७४, ईमेल: info1@bpgc-golf.com/s cretary@bpgc-golf.com

फोन क्र.: ०२२-५०९६५०००.

सभासद दूरस्थ ई-मतदानासाठी लॉगिन क्रेडेिशियल विसरले असल्यास ०२२-४८८६७०० वर एनएसडीएलला संपर्व किंवा क्लबचे नाव, सभासदाचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी नमुद करून त्यांचा नोंदणीकृत ईमेल आयर्ड ting@nsdl.co.in एनएसडीएलकडे ईमेल पाठवु शकतात. कृपया नोंद घ्यावी की, लॉगिन क्रेडेन्शियल व्हिडिअ कॉन्फरसिंग मार्फत एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक आहे तो एजीएमच्या सुचनेत वेगळा नमुद करण्यात आर

एजीएम मध्ये मतदानाची पध्दत (दरस्थ ई-मतदान आणि एजीएम मध्ये मतदान)

क्लबच्या एजीएमच्या सूचनेत नापूर केलेल्या पष्टतीने सबं ठरावांबर त्यांचे ई- मतदान करण्यासाठी तिच्या सर्व सर्वसाधार श्रेणी (ए) सभासदांना एनएसडीएलची ई-मतदान सुविधा (''दूरस्थ ई-मतदान'' सह) पुरवल्याचा आनंद होत आहे सभासदांना एकतर रिमोटली (दूरस्थ ई-मतदान कालावधी दरम्यान) किंवा एजीएम दरम्यान (जेव्हा ई-मतदानासाठी विंड अध्यक्षांच्या सूचनेनुसार सुरु होतील) एजीएम च्या सूचनेत नमुद केलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करणे

. त्लबच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन नुसार फक्त श्रेणी (ए) असलेले सर्वसाधारण सभासद क्लबच्या एजीएम ला हज . हणे किंवा सभेच्या वेळी मतदान करण्यासाठी हक्कदार आहेत मात्र-(i) ते गैरहजर सभासद नाहीत.

... ii) ते वर्गणी बिल जे दोन महिने किंवा अधिक थकबाकीचे प्रदान न केलेले कसूरवार नाहीत. (iii) त्यांनी संपूर्ण प्रवेश शुल्क भरलेले आहे.

. कोणीही व्यक्ती जे कटऑफ तारखेस एजीएमला बोलाविणारी सचना पाठविल्यानंतर क्लबचे सभासद बनले आहेत है evoting@nsdl.co.in कडे विनंती पाठवुन लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु शकतात.

ही कृपया नोंद घ्यावी की, क्लबच्या मतदानासाठी पात्र सभासदांच्या व्यतिरिक्त इतर सभासदांनी सदर सूचना ही फत्त माहितीसाठी समजण्यात यावी. नारवाराज स्वान-वार वाना-डलेक्टॉनिक माध्यमाने मतदानाच्या सुविधेशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारीसाठी कृपया ईमेल- evoting@nsdl.co.i

. येथे एनएसडीएल ला संपर्क करावा किंवा ०२२-४८८६७००० वर संपर्क करावा, तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिकेंटर्ल आस्त्रड केरचन्स (एनएक्युज) चा संदर्भ घेवु शकता आणि सभासदांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअर www.evoting@nsdl.co.in च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. दूरस्थ ई-मतदान आणि ई-मतदान आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहीती क्लबच्या एजीएम सूचनेच्या भागामध्य दिलेली आहे, जी क्लब आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर जाहीरात ही एमसीए सर्क्युलरच्य

पालनात प्रकाशित करण्यात येत आहे आणि सभासदांच्या माहीतीसाठी क्लबच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आम्ही ९९ वी एजीएमची सूचना सह काही असल्यास जोडपत्र आणि ई-मतदान क्रेडेन्शियल (प्रयोज्य नुसार) प्रार . रण्यासाठी लवकरात लवकर त्यांची माहीती अद्ययावत करण्याची विनंती करीत आहोत

सर्वसाधारण कमिटीच्या आदेशाः ठिकाण : मुंबई हरि नारायण, अध्य डीआयएन : ०१४५९६६६ दिनांक : २६.०८.२०२५

आयएसपीएल इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंद. कार्यालय: मेकर भवन क्र. २, ५वा मजला, न्यू मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२० दुरध्वनी: ०२२ ६६३३५३०१/० सीआयएन: य२८९९१एमएच१९६६पीएलसी०२१७४०

५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

मूचना याद्वारे देण्यात येत आहे की, आयएसपीएल इंडस्ट्रीज लिमिटेड **(कंपनी)** ची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कॉपॅरिट व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर्स दिनांक ८ एप्रिल. २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, आणि १९ सप्टेंबर, २०२४ रोजी जारी केलेल्या नवीनतम जनरल सर्क्युलर्सनुसार (एकत्रित एमसीए सर्क्युलर्स असा उल्लेख) अनुसार सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता **(भाप्रवे)** घेण्यात येणार आहे. कंपनीने कंपनी किंवा रजिस्टार आणि टान्सफर एजंट **(रजिस्टार)** आणि डिपॉझिटरीजकडे इमेल पत्ते नोंद्विलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने २५ ऑगस्ट २०२५ रोजी वार्षिक अहवाल २०२४-२५ सह ५९ व्या एजीएमची सचना पाठवली आहे एजीएमच्या सचनेच्या पत्यक्ष पती पाठवण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रकांटारे आवश्यक नाही. सभासटांना त्यांचे रिमोट ई-व्होटिंग लॉगिन क्रेडेन्शियल वापरून https://www.evoting.nsdl.com येथे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (''एनएसडीएल'') द्वारे प्रदान केलेल्या एनएसडीएल ई-व्होटिंग प्रणालीद्वारे व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहता येईल.

कंपनीचा २०२४-२५ चा वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच ५९ व्या एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विवरणपत्र नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

अधिनियमाच्या कलम १०८ सहवाचता कंपनीज् (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या तरतर्टीच्या अनुपालनात सभासदांना एनएसडीएल दारे परविलेल्या इलेक्टॉनिक व्होटिंग प्लॅटफॉर्म (रिमोट ई-व्होरिंग) मार्फत रिमोट ई-व्होरिंग कालावधी टरम्यान एजीएमच्या सचनेमध्ये नमत

केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करण्याची सविधा परवण्यात आली आहे. रिमोट ई-व्होटिंग १५ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ९:०० वा. (भापवे) सरू होईल आणि १८ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५:०० वा. (भाप्रवे) संपेल आणि त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल निष्क्रीय/ब्लॉक करण्यात येईल. वरील सदर तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही. एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या ठरावावरील सभासदाने रिमोट ई-व्होटिंगदारे मतदान केल्यानंतर, सभासदाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि असे मतदान

एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान इलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करणे शक्य होईल. रिमोट ई-व्होटिंगदारे मतदानाचा हक्क करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

१२ सप्टेंबर २०२५ (कट-ऑफ तारीख) रोजीस सभासद रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजकडे असलेल्य लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीचे नाव नोंदवलले आहे, ते रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएम दरम्यान ई–व्होटिंगद्वारे मत देण्यास पात्र राहतील. सभासदांचे मतदानाचे अधिकार हे कट–ऑफ तारखेस कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलामधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. विद्यमान सभासद ज्यांनी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केले आहे आणि वैयक्तिक नसलेले भागधारक

ज्यांनी ईमेल मार्फत सचना पाठविल्यानंतर शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि १२ सप्टेंबर, २०२५ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु शकतात. रिमोट ई-व्होटिंगसाठी आधीच एनएसडीएल कडे नोंदणी केलेले सदस्य मतदानासाठी त्यांचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असल्यास तुम्ही

www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ''फॉरगॉट युजर डिटेल/ पासवर्ड'' किंवा ''फिजिकल युजर रीसेट पासवर्ड'' पर्याय वापरून तुमचा पासवर्ड रीसेट करू शकता किंवा ०२२-४८८६७००० वर कॉल सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करणारे डी-मॅट माध्यमाने सिक्युरिटीज धारण करणारे

आणि १२ सप्टेंबर, २०२५ च्या कट-ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले वैयक्तिक भागधारकांच्या बाबतीत, एजीएमच्या सूचनेत नमुद माहितीचा अवलंब करु शकतात. एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर

उपलब्ध आहे. कोणत्याही चौकशीसाठी सभासद भागधारकांसाठी असलेल्या फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स (एफएक्यज

चा संदर्भ घेवु शकतात आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा ०२२ - ४८८६७००० वर फोन करु शकतात किंवा पछ्रवी म्हात्रे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. आयएसपीएल इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

सही/-

संचालक

अनिकेत शहा,

डीआयएन: ००५०९८९५

सेन्ट्रल बेंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

विरार पूर्व:- गोकुळ प्लाझा १ला मजला, कार्यालय क्र १०७, रेल्वे क्रॉसिंग समोर, गावड वाडी, विरार पूर्व, मुंबई ४०१३०१ फोन क्र.-०२५०-२५२००३७, फॅक्स क- 0240-24200319 ईमेल: bmthan0641@centralbank.co.in

किञ्जा सूचना (स्थावर/जंगम मिळकतीकरीता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **सेंट्रल बँक ऑफ इंडिया,** शाखाचे प्राधिकृत अधिकारी य नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंत ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या अन्वये ३०/०५/२०१८ दिनांकित मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. कुमाः चिंतामण पाटील आणि श्रीमती कांचन कुमार पाटील (खाते क्र. - २९८४३७४१६५) यांस ३०/०५/२०१८ रोजी सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. १३,७९,७७३/ - (रूपये तेरा लाख एकोणऐंशी हजार सातशे त्याहत्तर मात्र) देय असलेले मुद्दल अधिक व्याज आणि इतर प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्य मिळकतीचा **प्रत्यक्ष कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ऑक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सदर रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये या **२१** ऑगस्ट २०२५ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार ह सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस रक्कम रु. १३,७९,७७३/- (रूपये तेरा लाख एकोणऐंशी **हजार सातशे त्र्याहत्तर मात्र)** आणि त्यावरील व्याज आणि अन्य प्रभाराच्या भाराधीन राहिल तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदी नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. सुरक्षित मिळकतीची पूर्तता करण्यासाठी.

स्थावर/जंगम मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, श्री वसंत विहार, चंदनसर रोड (शिरगाव नाका) विरार (पूर्व), जिल्हा पालघर.

दिनांक : २१.०८.२०२५ प्राधिकृत अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्थळ : विरार पूर्व

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएनः एल६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९ नों. कार्यालयः ८०१-८०२, दलामल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ ईमेल आयडीः sicl2889@gmail.com फोन क्र.ः ०२२- ६६३८१८०० सूचना

अहवालासह सभासदांना थेट ईमेल केलेल्या आणि कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध असलेल्या अशा सूचनेनुसार कामकाज करण्यासाठी ८०१-८०२, दलामल टॉवर्स, ८वा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ येथे स्थित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सोमवार २२ सप्टेंबर, २०२५ रोजी द. ०३.०० वा. घेण्यात येणार आहे.

कंपनीची ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस मिळन) पर्यंत बंद राहतील.

. सर्व सभासदांना कळविण्यात येते कीः एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले सर्वसाधारण आणि विशेष कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानामार्फत करता येईल.

ई-मतदानाला बधवार, १७ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ९.०० वा. (भापवे) सरूवात होईल iii. ई-मतदान शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल.

इलेक्ट्रॉनिक माध्यमाने किंवा एजीएममध्ये मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट ऑफ तारीख १५ सप्टेंबर, २०२५ आहे. ॲक्टच्या कलम १०८ सहवाचता वेळोवेळी सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ च्या नियम २०, सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियमन ४४ च्या तरतुर्दीच्या अनुपालनात आणि ''लिस्टेड एन्टीटी द्वारे पुरविल्या ई-मतदान सुविधा'' शी संबंधित दिनांक ०९ डिसेंबर. २०२० रोजीचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर, पी/२०२०/२४२ नुसार कंपनीला केफिन टेक द्वारे पुरविलेल्या ई-मतदान सेवेमार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे एजीएममध्ये मंजुर करावयाच्या प्रस्तावित आणि सदर सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांव

मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्यासाठी सभासदांना सुविधा पुरविल्याचा आनंद होत आहे. १) डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेले वैयक्तीक सभासद २) प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले . सभासद आणि बिगर वैयक्तीक सभासद (प्रत्यक्ष किंवा डिमॅट मध्ये धारण शेअर्स) करिता प्रयोज्य द्रस्थ

ई-मतदानाची प्रक्रिया आणि पद्धत एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. . डिपॉझिटरी म्हणजेच एनएसडीएल आणि सीडीएसएल मार्फत लॉगईन शी संबंधित कोणत्याही तांत्रिक माहितीकरिता सिक्यरिटीज धारण केलेल्या वैयक्तिक सभासदांसाठी हेल्प डेस्क.

लॉगईन प्रकार हेल्पडेस्क एनएसडीएलकडे धारण सिक्युरिटीज

कृपया evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून किंवा टोल फ्री १-८००-१०२०-९९० आणि १-८००-२२४-४३० येथे फोन करून एनएसडीएल हेल्पडेस्कला संपर्क करावा.

कृपया हेल्पडेस्क helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ येथे संपर्क करून सीडीएसएल हेल्पडेस्कल

संपर्क करावा. लिंक viii. सभासद खालील https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/ mobileemailreg.aspx वापरून आरटीएकडे त्यांचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तात्प्रत

दूरस्थ ई-मतदान हे मतदानासाठी वरील सदर तारीख आणि वेळेनंतर बंद करण्यात येईल आणि सभासदान ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही ए) ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सभेला हजर राहु शकतात परंतु पन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत.

बी) ज्या व्यक्तींची नावे कट ऑफ तारखेस शेअर हस्तांतर रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त ई-मतदान सुविधा घेण्यासाठी किंवा बॅलेट पेपरमार्फत एजीएममध्ये मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.

एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.shreenathinvestment.in वर उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारीकरिता सभासद/लाभकारी मालक

खालील व्यक्तीना संपर्क करू शकतात. श्री. जतिन जैन

सीडीएसएलकडे धारणा

अपडेट करू शकतात.

व्यवस्थापकीय संचालक पत्ताः ८०१-८०२, दलामल टॉवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१

ईमेल आयडीः sicl2889@gmail.com फोन क्र.: ०२२–६६३८१८०० श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड करिता

दिनांक: २१.०८.२०२५ सही/-जतिन जैन अधिक माहितीकरिता कपया: व्यवस्थापकीय संचालव www:bseindia.com www:shreenathinvestment.in ला भेट द्या डीआयएन - ०८५२१८७२

Rustomjee

मंडळाच्या आदेशानसार

KEYSTONE REALTORS LIMITED

CIN: L45200MH1995PLC094208

Regd. Off.: 702, Natraj, MV Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai, 400069, Maharashtra, India.

Tel No.: +9122 6676 6888; Email: cs@rustomjee.com Website: www.rustomjee.com

NOTICE

Notice is hereby given that:

The 30th Annual General Meeting ("AGM") of the Members of Keystone Realtors Limited ("the Company") will be held on Thursday, September 18, 2025, at 04:00 p.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") facility.

The AGM is being convened in due compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Rules made thereunder read with the MCA's General Circular No. 9/2024 dated September 19, 2024 read with Circular No. 14/2020 dated April 08 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 20/2020 dated whay 05, 2020 and 61/2022 dated Mey 5, 2022 and 10/2022 dated December 28 2022 and 09/2023 dated September 25, 2023 (collectively 'MCA Circulars') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the SEBI Circular dated 3rd October, 2024 read with Master Circular dated 11th November, 2024 issued by SEBI (hereinafter referred to as 'SEBI

In compliance with above referred Circulars and the relevant provisions of the Act and the SEBI Listing Regulations, the Notice of the AGM and Annual Report for F.Y. 2024-25 will be sent only through electronic mode and to only those Members whose e-mail IDs are registered with the Registrar and Share Transfer Agent/Depository Participant. The physical copy of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 will be dispatched to those shareholders who request for the same. Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the listing Regulations, the Company is also sending a letter to shareholders whose e-mail addresses are not registered with Company/Depositories, providing the weblink of Company's website from where the Annual Report of the Company for Financial Year 2024-

25 can be accessed.

Date: August 25, 2025

Registration of email ID: In case the Members' email ID is **already registered** with the Company/ its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories,

login details for e-voting will be sent on the registered email address. In case the Members' has not registered his/her/their email address with the Company/its RTA/Depositories:

In the case of Shares held in Demat mode: The Members may please contact the Depository Participant ("DP") and register the email address in the demat account as per the process followed and advised by the DP. In the case of Shares held in physical mode: Members holding shares in the physical mode are also requested to update their email addresses by writing and quoting their folio numbers to the MUFG Intime India Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company ("R&T Agent") by email to rnt.helpdesk@linkintime.co.in or by letter addressed to MUFG Intime India Private Limited, Unit of Keystone Realtors Limited, C 101, Embassy, 247 Park, L.B.S. Marg Vikhroli (West), Mumbai 400083 Maharashtra or to the Company by email to cs@rustomjee.com or by letter addressed to the Company Secretary and post at 702 Natraj, M. V. Road Junction, Western Express Highway Andheri East, Mumbai - 400 069.

The Notice calling the AGM will be uploaded on the website of the https://admin.rustomjee.com/assets/uploads/ir_files/ Company at https://admin.rustomjee.com/assets/uploads/ir_files/Notice1.pdf. The Notice may also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("LBSE") at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com and also on the website of National Securities Depository Limited ("NSDL") (an agency for providing the remote e-Voting facility) i.e. www

> Keystone Realtors Limited Bimal K Nanda Company Secretary and Compliance Officer

ACS-11578